



संस्थापक अध्यक्ष : कर्मयोगी अंकुशरावजी टोपे

विद्यमान संचालक मंडळ २०१६-२०२१

| | | | |
|-----|--|-------------------------|--------------------------------|
| १) | मा. श्री. प्रा.डॉ.बाबासाहेब रामचंद्र गायकवाड | अध्यक्ष | रा. यशवंतनगर, जालना |
| २) | मा. श्री.संजय आप्पासाहेब कनके | उपाध्यक्ष | रा.भांबेरी ता.अंबड |
| ३) | मा.श्री.संजय मिठुलाल दाढ | संचालक | रा.जुना मोँढा, जालना |
| ४) | मा.श्री.सुर्यकांत गणपतराव आर्दड | संचालक | रा.राजाटाकळी ता.घनसावंगी |
| ५) | मा.श्री.भगवान लिंबाजी घाटुळ | संचालक | रा.डांबरी ता.जालना |
| ६) | मा.श्री.डॉ.मोहन रंगराव सोळळके | संचालक | रा.मुर्ती ता.घनसावंगी |
| ७) | मा.श्री.शाम एकनाथ मुकणे | संचालक | रा.मुरमा ता.घनसावंगी |
| ८) | मा.श्री.मधुकर श्रीराम देशमुख | संचालक | रा.रवना ता.घनसावंगी |
| ९) | मा.श्री.शेख अतिक शेख ईसाख पटेल | संचालक | रा.पिरगैबवाडी ता.घनसावंगी |
| १०) | मा.श्री.मोतीलाल हिरालाल जैन | संचालक | रा.रामगव्हाण (खु.) ता.घनसावंगी |
| ११) | मा.श्री.भास्कर काशिनाथ गाढवे | संचालक | रा.ढाकेफळ ता.घनसावंगी |
| १२) | मा.श्री.भिमराव सुर्यभान खडेकर | संचालक | रा.भेंडाळा ता.घनसावंगी |
| १३) | मा.श्री.मुक्ताराम बाबुराव सोनवणे | संचालक | रा.भद्रेगांव ता.घनसावंगी |
| १४) | मा.सौ.शांताबाई केशवराव शिंदे | संचालीका | रा.हातडी ता.घनसावंगी |
| १५) | मा.सौ.कुशिवर्ती गंगाधर सोसे | संचालीका | रा.चित्रवडगांव ता.घनसावंगी |
| १६) | मा.श्री.मधुसुदन श्रीनिवास भक्कड | तज्ज संचालक (C.A.) | रा.जालना |
| १७) | मा.श्रीमती बिजल जितेश भायाणी | तज्ज संचालीका (C.A.) | रा.जालना |
| १८) | मा.श्री.विजय बाबुराव कनुजे | कर्मचारी प्रतिनिधि | रा.पाथरवाला बु.ता.अंबड |
| १९) | मा.श्री.राजकुमार दखनमलजी गेही | मुख्य कार्यकारी अधिकारी | रा.शितल विहार, जालना |

वैधानिक लेखा परीक्षक

गायकवाड शाह & कं., औरंगाबाद

चार्टर्ड अकॉन्टेंट, औरंगाबाद

FRN 123139 W

समवर्ती लेखा परीक्षक

कल्पेश लङ्डा अँण्ड असोसिएट्स्

चार्टर्ड अकॉन्टेंट, जालना

FRN 142594 W

समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना

मुख्य कार्यालय: पहिला व दुसरा मजला, प्लॉट नं. ३५०/१५७, गणेश जिनिंग,

जुना मोंदा, जालना - ४३१ २०३

जावक क्र. २०२२-२३/२०२

दि. ३०/०८/२०२२

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त बँकेच्या सभासदासाठी)

बँकेच्या सर्व सभासदांना सुचित करण्यात येते की, बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वार रविवार दि. २५/०९/२०२२ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता झंवर मंगल कार्यालय, घनसावंगी रोड, अंबड येथे खालील विषयावर विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती.

सभेपूढील विषय :-

- १) मागील दि. २५/०९/२०२१ रोजी संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे.
- २) दि. ३१ मार्च २०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा मा.संचालक मंडळाने सादर केलेला वार्षिक अहवाल लेखापरिक्षीत ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मंजुरी देणे.
- ३) सन २०२१-२०२२ या वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षण व दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे.
- ४) मा.संचालक मंडळाने शिफारस केल्या प्रमाणे नफ्याच्या वाटणीस मंजुरी देणे.
- ५) अ) सन २०२१-२०२२ चे अंदाजपत्रकापेक्षा कमी किंवा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे.
ब) सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
- ६) अ) सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता नियुक्त समवर्ती लेखापरीक्षक (Concurrent Auditor) व त्यांच्या मेहनतानास मंजुरी देणे.
ब) सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता नियुक्त कर लेखापरीक्षक (Tax Auditor) व त्यांच्या मेहनतानास मंजुरी देणे.
क) बँकेच्या संचालक मंडळ सभा दि. ३०.४.२०२२ ठराव क्रमांक (१४) अन्वये, सन २०२२-२०२३ या वर्षासाठी पॅनलवरील यादी नुसार वैधानिक लेखा परिक्षकाची (Statutory Auditor) नेमणुक करणे व त्यांच्या नेमणुकीस मान्यतेस्तव लेखापरिक्षकांचे नाव मा.आर.बी.आय.यांना पाठविणे.
- ७) कर्मचारी सेवा नियमातील Index Sr.No.9 च्या दुरुस्ती/बदलास मंजुरी देणे बाबत. (सोबतच्या मसुद्या प्रमाणे)
- ८) पोट नियमात दुरुस्ती करणे बाबत विचार करणे. (सोबतच्या मसुद्या प्रमाणे)
- ९) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम २६(२) (अ) परिच्छेद क्र. २ प्रमाणे सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे बाबत.
- १०) मा.अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.

स्थळ :- जालना

दिनांक :- ३०/०८/२०२२

मा.संचालक मंडळाच्या आदेशावरुन

आर.डी.गेही

मुख्य कार्यकारी अधिकारी

-: सभासदांना विनंती :-

- १) गणसंख्येच्या अभावी सभा तहकुब झाल्यास ही सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी एक तासानंतर घेण्यात येईल. त्या सभेस गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही.
- २) सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस येतांना आपल्या अहवालाची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
- ३) कोणत्याही सभासदांस काही प्रश्न विचारावयाचे असल्यास सभेच्या तारखे पुर्वी ७ दिवस अगोदर बँकेच्या मुख्य कार्यालयात कृपया लेखी सादर करावेत.
- ४) १७ वी घटना दुरुस्ती व त्या अनुषंगाने झालेल्या महाराष्ट्र सहकार कायदा १९६० व बँकेच्या पोटनियमातील बदलानुसार क्रियाशील सभासदत्व हे सभासदांनी वार्षिक सभेतील उपस्थिती व संस्थेतील आर्थिक सहभाग यानुसार ठरणार आहे सबव आपण आपले सर्व व्यवहार आपल्याच बँकेमार्फत करावे अशी विनंती.
- ५) बँकेच्या पोटनियमानुसार सन २०२१-२२ चे नफा-तोटा पत्रक व ताळेबंद व रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार इतर डिस्क्लोजर्स व अहवाल बँकेचे मुख्य कार्यालय व शाखा येथे नोटीस बोर्डावर लावलेले आहेत.
- ६) २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील विषयासंबंधी काही सुचना अथवा चौकशी करावयाची असल्यास लेखी स्वरूपात दि. १६/०९/२०२२ पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयाला अर्ज करावा.



मा.अध्यक्षांचे मनोगत

समर्थ सहकारी बँकेच्या 23 व्या सर्वसाधारण सभे प्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री **मा.आ.राजेशभैय्या टोपेसाहेब**, सर्व सन्माननीय संचालक, संस्थाचे पदाधिकारी आणि उपस्थित सभासद बंधू आणि भगिनींनो.

संस्थांची उभारणी, गुणवत्ता आणि लोकभिमूख दृष्टीकोन कसा असावा याचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचे महान कार्य कर्मयोगी अंकुशरावजी टोपेसाहेब यांनी केले. त्यांची विचारधारा, संस्थाप्रती असलेली निष्ठा आणि जनतेप्रती असलेला जिव्हाळा हा सदैव पथदर्शी व प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांच्या या लोकहितकारी कार्याचाच एक भाग म्हणून **सन 2000 मध्ये समर्थ सहकारी बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली**, आणि तेंव्हापासून आजपर्यंत त्यांच्याच विचारधारेने ही बँक काम करीत आलेली असून अल्पावधीतच लोकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. याचे सर्व श्रेय कर्मयोगी अंकुशरावजी टोपेसाहेब यांनी सार्वजनिक जीवनात जपलेल्या आचार-विचारांना जाते.

समर्थ बँकेसह आणि कर्मयोगी अंकुशरावजी टोपेसाहेब यांनी स्थापन केलेल्या सर्वच संस्थांना सक्षमपणे पुढे घेऊन जाण्याचे काम मा.आ.राजेशभैय्या टोपेसाहेब करीत आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये सर्वच नेते व कार्यकर्ते काम करीत असतात आणि म्हणूनच समाज त्यांची दखल घेत असतो. परंतु मा.आ.राजेशभैय्या टोपेसाहेब यांचे वेगळेपण असे की, ते प्रचंड मेहनती, अभ्यासू, जिज्ञासू तर आहेतच परंतु माणूसकीचा वाहता झारा, नम्रता आणि चांगूलपणा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच उजळून दिसते.

कोरोना काळातील त्यांचे काम तर असामान्य, अद्वितीय व प्रत्येकाच्या मनात आदर निर्माण होईल असेच राहिले. सर्व वयोगट, सर्व क्षेत्र व स्तरातील लोकांच्या मनामध्ये आ.राजेशभैय्या टोपेसाहेबांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. झोकुन घेऊन काम करणे, जीवाची पर्वा न करता काम करणे या शब्दांचे अर्थ अनेकांना त्यांच्या कामामुळे अधिक स्पष्ट झाले. राज्यातील विचारवंत, पत्रकार, समाजभुषण, जाणते या सर्वांनी त्यांच्या कामाचा आवाका पाहुन महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचा गौरव केला. एक मिशन व सेवावरत म्हणून त्यांनी कोरोना काळात काम केले.

कोरोनामुळे समाजातील जवळपास सर्वच घटक आणि क्षेत्र प्रभावित झालेले आहेत. त्याला बँका देखील अपवाद नाहीत. उद्योग व्यवसाय अडचणीत आले, रोजगार बुडाले, नवीन रोजगार निर्मिती थांबली, आर्थिक व्यवहार मंदावले तर दुसरीकडे महागाई प्रचंड वाढली याचा एकत्रित परीणाम बँक व्यवसायावर सुधा झाला. परंतु अशाही स्थितीत समर्थ सहकारी बँकेने आपला दर्जा व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले. बँकेची स्थिती आणि गती कायम राहीली. हे सर्व सभासदांना नम्रपणे सांगीतले पाहिजे.

बँकेच्या संख्यात्मक प्रगती बरोबर गुणात्मक प्रगतीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया, शासनाचे सहकार खाते यांचे उत्कृष्ट बँकेसाठीचे काही मापदंड आहेत. या मापदंडा शिवाय **सर्वोत्तम ग्राहकसेवा आणि ग्राहकांचा विश्वास** हा सर्वात महत्वाचा मापदंड आहे. या मापदंडाच्या पार्श्वभूमीवर समर्थ सहकारी बँकेकडे पाहिले असता आपली बँक आजपर्यंत सर्वोत्कृष्ट ठरली आहे. कारण 31 मार्च 2022 अखेर आपल्या बँकेची सभासद संख्या 23803 इतकी होती. ठेवी 36818.36 लाख, भागभांडवल 1420.53 लाख तर मार्च अखेर गंगाजळी 2829.15 लाख एवढी होती. व येणे कर्ज 17126.10 लाख रु.एवढे होते या सर्व आकडेवारीवरुन बँकेची प्रगती आपल्या लक्षात येईल. या संख्यात्मक प्रगती बरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे सन 2000 पासून ते सन 2022 पर्यंत सलग 23 वर्षे या बँकेने ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त केलेला आहे. म्हणजे आर.बी.आय आणि सहकार या दोन्हीही संस्थांच्या निकषावर बँक **उत्तम दर्जाची** ठरलेली आहे. याशिवाय मागे नमुद केल्याप्रमाणे ग्राहकांना दिलेली सेवा आणि ग्राहकांचा बँकेप्रती असलेला विश्वास हा सर्वात महत्वाचा भाग असतो. यादृष्टीने देखील बँक सर्व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे ; हे देखील नमुद केले पाहिजे. कर्ज देण्या बरोबरच **जलद व उत्कृष्ट सेवेचा** हा काळ मानला जातो. या दृष्टीने देखील बँकेने आधुनिक

काळामध्ये बँक व्यवसायात जे-जे नवीन बदल होत आहेत ते स्वीकारून सर्व प्रकारच्या ई-बँकिंग सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवाय ए.टी.एम., सुविधा देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आधुनिक सोयी बरोबरच बँकेच्या परंपरे प्रमाणे ग्राहकांना, **नम्रता, सेवा, सचोटी** हे ब्रिद वाक्य समोर ठेऊन सेवा दिली जाते.

भौतिक विकासासाठी कर्ज घेणे आवश्यक असते. त्याशिवाय महत्वाचे प्रकल्प, छोटे-मोठे व्यवसाय, शेती पुरक व्यवसाय वाढीस लागत नाहीत, विकसीत होत नाहीत. मात्र घेतलेल्या कर्जाचा ज्या हेतूसाठी कर्ज घेतले त्याचसाठी उपयोग होणे फार आवश्यक असते. तरच ही कर्जे विकासाला पुरक ठरतात. परंतु बन्याचवेळा योग्य नियोजन न करता कर्जे वापरली जातात आणि मग कर्जधारक अडचणीत येतात. त्याची आर्थिक अडचण बँकेला बाधक ठरते. बँकेचा आर्थिक व्यवहार थांबतो, प्रगती थांबते, खाते एन.पी.ए मध्ये जाते. खातेधारकांचे सीबील (CIBIL) खराब होते ; यामुळे कर्जधारकांना नम्रपणे विनंती असेल की, त्यांनी **कर्ज घेणे, कर्जाचा सदृपयोग करणे आणि कर्जाची वेळेवर परतफेड करणे** यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. सर्वोत्कृष्ट बँकींगसाठी कर्ज वाटप जितके महत्वाचे असते ; तितकेच कर्जाची वसुली महत्वाची असते. या दोन्हीही गोष्टीमध्ये संतुलन ठेवले नाही तर बँक अडचणीत येऊ शकते. 3 महिने जर एकही हप्ता आला नाही ; तर असे कर्ज अनुत्पादित (NPA) समजले जाते. जेवढे अनुत्पादित कर्ज अधिक तेवढी त्या बँकेच्या दृष्टीने धोक्याची घंटा समजली जाते. आपल्या समर्थ सहकारी बँकेमध्ये गेल्या आर्थिक वर्षात 1104.19 लाख इतके अनुत्पादक कर्ज होते. एकूण कर्जाशी त्याचे प्रमाणे 6.45 टक्के आहे. तर अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण 2.71 टक्के आहे. बँकिंग तत्वानुसार अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण हे शुन्य असले पाहिजे. म्हणून आपल्याला अजुनही अनुत्पादक कर्जे वाढणार नाहीत. याची खूप दक्षता घ्यावी लागेल व त्यासाठी सभासदांना नियमित कर्जाची परतफेड करण्याची सवय रुजवावी लागेल. यात सभासद व बँक असे दोघांचेही हित आहे. म्हणून या प्रसंगी सर्व कर्जदार सभासदांना विनंती असेल की, कर्जदार सभासदांनी कर्जाची नियमित परतफेड करून आपले व बँकेचे हित जपले पाहिजे.

आपली एकमेव नागरी सहकारी बँक असेल की बँकेने एकूण कर्ज वाटापामध्ये शेती व शेती तत्सम व्यवसायाला जवळपास 39.26 टक्के कर्ज दिलेले आहे. पुढेही शेती कर्जाबिरोबरच छोटे-छोटे व्यावसायिक, व्यापारी, स्वयंरोजगार करणारे व स्वावलंबी होऊ इच्छिणाऱ्या घटकांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकेचे आहे. मात्र त्यासाठी आम्ही उत्तम ग्राहकांच्या शोधात आहोत. सुक्षम कर्जाबिरोबरच चांगले मोठे व्यावसायिक हे देखील आम्हाला अपेक्षित आहेत. कर्जदार आणि बँकेचा परस्परातील विश्वास हा व्यवहारातूनच वाढत जातो. म्हणून **चांगला व्यवहार - दृढ विश्वास** हे सुत्र आपण समोर ठेऊन काम करीत आहोत.

शासन धोरणामुळे व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कडक निर्बंधामुळे नागरी सहकारी बँका शिस्तबद्धपणे चालविणे आवश्यक झाले आहे. आणि ती आपली सर्वांची सामुहीक जबाबदारी आहे. बँकेत जमा होणारा पै अन् पै ठेवीदारांच्या घामाचा आणि कष्टाचा आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि लाभप्रदता हे दोन्हीही संतुलित कसे राहतील. या दृष्टीने बँकेच्या सर्व सभासदांना दक्षता घ्यावी लागणार आहे. आणि ती आपण घेणार आहोत यात संदेह नाही. मात्र त्यासाठी आपले भक्कम सहकार्य अपेक्षित आहे.

बहुजनांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावणारे कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या विचारानुसार या सर्व सहकारी संस्था चालविणे ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास **चांगल्या व्यक्तिमत्वासाठी चांगले शिक्षण** आणि **चांगल्या संस्थासाठी चांगली कृती** आवश्यक आहे. म्हणून सर्व मिळून चांगले काम करूयात त्यासाठी आपल्या अनमोल सहकार्याची गरज आहे.

धन्यवाद !

डॉ.बी.आर.गायकवाड

अध्यक्ष

समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना



मा.संचालक मंडळाचा २३ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू व भगिनींनो,

आपल्या बँकेच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी आपण सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दि. ३१/०३/२०२२ अखेरचा ताळेबंद, सन २०२१-२०२२ चे नफा-तोटा पत्रक व संचालक मंडळाचा अहवाल आपणांपुढे सादर करतांना मला मनस्वी आनंद होत आहे. हा अहवाल म्हणजे संपूर्ण आर्थिक वर्षातील बँकेचा तौलनिक व विश्लेषणात्मक कामाचे संख्यात्मक सविस्तर सादरीकरण आहे.

१) सभासदत्व व भागभांडवल -

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर बँकेची सभासद संख्या २३८०३ इतकी झालेली आहे. अहवाल वर्षात नवीन १५३७ सभासद झालेले आहेत. बँकेचे वसुल भागभांडवल रु. १४२०.५३ लाख झालेले आहे. वसुल भाग-भांडवलात वाढ रु. १०६.७१ लाखाची झालेली आहे. बँकेच्या पायाभुत भागभांडवलात वाढ होणे हे बँकेच्या दृष्टीने खुप हितावह असुन या कामी तुम्हा सर्वांचे सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत असते व यापुढे असेच सहकार्य मिळत राहील याची खात्री आहे.

२) गंगाजळी व निधी -

अहवाल वर्षात बँकेच्या एकूण निधीमध्ये रु. ३७८.१९ लाखाची वाढ झालेली आहे. दि. ३१ मार्च २०२२ रोजी बँकेच्या एकूण निधीची रक्कम रु. २८२९.१५ लाख झालेली आहे. यामध्ये २०२१-२०२२ या वर्षाचा नफा रु. ३३०.३९ लाख याचा समावेश नाही.

३) ठेवी -

अहवाल वर्षात बँकेच्या एकंदर ठेवी रु. ३६८१८.३६ लाख आहेत. ठेवीमध्ये बचत खात्याचे प्रमाण ४३.३४%, चालु खात्याचे प्रमाण ५.०१% तर मुदत ठेवीचे प्रमाण ५१.६५% आहे. मुदत ठेवीचे प्रमाण गतवर्षी ५३.७०% होते. मुदत ठेवीचे प्रमाण जास्त असेल तर व्याजाचा खर्च वाढतो. त्यामुळे कमी व्याजाच्या ठेवीचे प्रमाण जास्त असणे हे नेहमीच बँकेच्या फायद्याचे असते. कमी व्याजाच्या ठेवी मध्ये वाढ करण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशिल असते.

४) कर्जे -

अहवाल वर्षात एकूण कर्ज व्यवहारात रु. १२२०.९८ लाखाची वाढ झालेली आहे. मार्च अखेर एकंदर येणे कर्ज रु. १७१२६.१० लाख आहे. कर्जे व ठेवीचे प्रमाण ४६.५२% आहे. यात वाढ होण्याच्या दृष्टीने बँकेने सुधारीत कर्ज नियमावली तयार केलेली आहे. एकंदर कर्जात अग्रक्रम क्षेत्राखाली कर्जाचे वाटप ७४.९८% तर दुर्बल घटकांना वाटप केलेल्या कर्जाचे प्रमाण ३६.७७% आहे. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निर्देशापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. बँकेने नेहमीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कर्ज वाटप करण्याचे धोरण सुरुवातीपासूनच राबविलेले आहे, हे या आकडेवारी वरुन स्पष्ट होते.

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेची कमाल कर्ज मर्यादा एका व्यक्तीस रु. ५४४.४२ लाख व समुहाकरीता रु. १४५१.८० लाख इतकी आहे. बँकेने तत्कालीन कमाल कर्ज मर्यादिपेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज कधीही दिलेले नाही.

५) अनुत्पादक कर्जे -

तीन महिने जर एकही हप्ता आला नाही किंवा कॅश-क्रेडिट खात्यावर तीन महिने काहीही व्यवहार केला नाही किंवा समाधानकारक झाला नाही तर ते खाते अनुत्पादित कर्ज समजले जाते. गतवर्षी अनुत्पादित कर्ज खात्याची येणे रक्कम रु. १०३.६५ लाख होती या मध्ये नविन वर्षात रु. २००.५४ लाखाची वाढ झालेली आहे. दि. ३१/०३/२०२२ अखेर १०८९ कर्जे खाती अनुत्पादित असून त्यांचेकडून येणे वसूली रु. ११०४.१९ लाख आहे. एकंदर कर्जासी याचे ढोबळ प्रमाण ६.४५% आहे अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण २.७१% आहे. गतवर्षीच्या तुलनेत यात ०.७७% ने वाढ

झालेली आहे. ही बँकेच्या दृष्टीने असमाधानाची बाब आहे थकीत कर्जाचे हप्ते वेळेवर भरुन कर्ज थकीत होणार नाही याची दक्षता सर्व कर्जदारांनी घ्यावी. कर्ज थकल्यास बँकेस कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असते अशा अप्रिय व कटू घटना टाळता येणे केवळ आपल्या सहकार्यामुळे शक्य होणार आहे. याकरीता बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन मी करत आहे.

६) गुंतवणूक -

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार, बँकेने सरकारी रोख्यात आवश्यक रक्कम गुंतविलेली असुन, बँकेने नियमाचे पालन केलेले आहे. बँकेने तरलता राखणेसाठी आवश्यक ती नियमानुसार गुंतवणुक केलेली आहे. केंद्र सरकारच्या रोख्यातील बँकेची गुंतवणुक रु.८७१९.१५ लाख आहे, तसेच एम.एस.सी.बँक लि., मुंबई मध्ये रु.५.०० लाख, एम.एस.सी.बँक लि., औरंगाबाद मध्ये रु.७९२.०० लाख, दि.जालना म.सह.बँक लि., जालना मध्ये रु.४१५.०० ला, एच.डी.एफ.सी.जालना मध्ये ८१.५० लाख, ए.यु.स्मॉल फायनान्स बँक जालनामध्ये रु.१७५०.०० लाख, टी.जे.एस.बी. शाखा जालना मध्ये १६००.०० लाख, जना स्मॉल फायनान्स मध्ये रुपये १९०.०० लाख, एस व्ही सी बँक शाखा जालना मध्ये रु.१६००.०० लाख, बँक ऑफ बडोदा मध्ये रु.१५०.०० लाख, IndsInd बँक मध्ये रु.९००.०० लाख, एम.एस.सी.बँक लि.जालना, मध्ये रु.१९८.०० लाख, एस.बी.आय.लिक्वीड फंडस मध्ये १७००.०० लाख व एल.आय.सी.नोमुरा मध्ये १७००.०० लाख, गुंतवणूक केलेली आहे.

७) शाखा -

अहवालाच्या वर्षात बँकेच्या जालना, अंकुशनगर, कुंभार पिंपळगांव, तिर्थपुरी, घनसावंगी, अंबड, रामनगर, रांजणी, बदनापूर, मंठा, राजुर, व जाफ्राबाद शाखा दैनंदिन व्यवहार सांभाळत असुन त्यावर मुख्य कार्यालयाचे नियंत्रण असते.

८) नफा क्षमता व नफा विभागणी -

कमी खर्चाच्या ठेवीतील वाढ व ज्यादा खर्चाच्या ठेवीतील घट यामुळे बँकेच्या नफा क्षमतेस मोठा हातभार लागतो. कर्ज व्यवहारातील वाढ, थकीत व्याजाची वसुली, कमी प्रमाणातील थकीत कर्जे या घटकांनी देखील नफा वाढीस मदत होते. या वर्षात बँकेस एकंदर नफा रु.३,३०,३९,४९५.३५ झालेला आहे. या नफ्याची खालील प्रमाणे वाटणीची शिफारस मा.संचालक मंडळ करीत आहे तरी यास मंजुरी घ्यावी.

| | |
|---|-----------------------|
| वैधानिक राखीव निधी – २५% | ८२,५९,९००.०० |
| बुडित कर्ज निधी | १,००,००,०००.०० |
| तंत्रज्ञान विकास निधी | १६,५२,०००.०० |
| सहकार प्रसार निधी | १६,५२,०००.०० |
| गुंतवणुक चढ-ऊतार निधी | ५०,००,०००.०० |
| गुंतवणुक घसारा निधी | २०,००,०००.०० |
| सभासद कल्याण निधी | १०,००,०००.०० |
| कर्मचारी कल्याण निधी | ५,००,०००.०० |
| निवडणुक निधी | २,००,०००.०० |
| Contingent Loss Fund Future Losses | ५,००,०००.०० |
| इमारत निधी | २२,७५,५९५.३५ |
| एकुण | ३,३०,३९,४९५.३५ |



९) हिशोब तपासणी वर्गीकरण -

वैधानिक लेखापरिक्षक म्हणुन मे.गायकवाड शाहा & कं.चार्टर्ड अकॉन्टट औरंगाबाद, येथील श्री.बी.जे.गायकवाड यांनी पुर्ण केलेले असून बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी वर्ष २०२१-२०२२ करीता ऑडिट वर्ग “अ” दिलेला आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत बँक त्यांची मनस्वी आभारी आहे.

१०) संचालक मंडळ सभा -

संचालक मंडळाचा एकोपा हा प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय एकत्रितरित्या बसून पूर्ण विचारांती घेतले जातात, आणि त्यामुळेच बँकेच्या यशस्वीतेच्या मार्गात अडथळे येत नाहीत. बँकेचे संस्थापक - अध्यक्ष कै.अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनानेच हे सर्व शक्य होत होते. बँकेच्या विकासाकरीता मा.संचालक मंडळाच्या वेळोवेळी विविध प्रकारच्या सभा घेण्यात आलेल्या आहेत. अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या १२ सभा, कर्ज उपसमितीच्या २४ सभा, ऑडिट उपसमितीच्या १२ सभा, गुंतवणूक उपसमितीच्या १२ सभा, वसूली समितीच्या १२ व अल्को कमिटीच्या ०४ सभा संपन्न झालेल्या आहेत.

११) ग्राहक सेवा व कर्मचारी वर्ग -

ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. बँकेचे संचालक मंडळ व ग्राहक यातील दुवा कर्मचारी आहे. बँकेचे कर्मचारी आपल्या कार्यात निपुन असुन बँकेच्या प्रगतीत अखंडीत सेवा देत आहे. तसेच बँकिंग संदर्भात कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अद्यावत ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने बँक वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाकरीता पाठवित असते, त्याचा फायदा नेहमीच बँकेला होत असतो. संपुर्ण संचालक मंडळाच्या कुशल मार्गदर्शन व शिस्तीत नियमाच्या अधीन राहुन बँकेचे कर्मचारी जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात कुठेही कमी नाहीत हे तितकेच खेरे आहे. बँकेच्या होणाऱ्या उत्तरोत्तर प्रगतीत सर्व कर्मचाऱ्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे हे मला विषेश: नमुद करावसे वाटते व यासाठी ते नेहमीच कटीबद्ध आहेत व राहतील याची आम्हाला पुर्ण खात्री आहे.

१२) आभार -

रिझर्व्ह बँकेचे सर्व अधिकारी मा.विभागीय सहनिबंधक, मा.जिल्हा उपनिबंधक, मा.जिल्हा विशेष लेखा परीक्षक, मा.सहायक निबंधक, तसेच जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग, मे.गायकवाड शाह & कं.चार्टर्ड अकॉन्टट औरंगाबाद, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि.अंकुशनगर युनिट-१ व युनिट-२ यांचे सर्व पदाधिकारी व अधिकारी, यशवंत सहकारी सूतगिरणी मर्यादित, अंबड यांचे सर्व पदाधिकारी व अधिकारी, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी, दि.जालना जिल्हा म.सह.बँक लि., जालना (संतोषी माता रोड), एम.एस.सी.बँक.लि.मुंबई औरंगाबाद व जालना एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा-जालना व पुणे, आय.डी.बी.आय. लि., शाखा जालना, ऑक्सिस् बँक लि., शाखा जालना, भारतीय स्टेट बँक शाखा जालना,बँक ऑफ बडोदा शाखा,जालना,ए.यु.स्मॉल फायनान्स बँक जालना,आर.बी.एल.बँक औ.बाद,टि.जे.एस.बी. शाखा जालना जना स्मॉल बँक शाखा औ.बाद,एस.व्ही.सी.बँकशाखा जालना या सर्वांचे मी विशेष आभार मानतो.

तसेच बँकेचे कायदे सल्लागार, ऑडिटर, गोल्ड व्हॅल्युअर, प्रॉपर्टी व्हॅल्युअर, बँकेतील सर्व स्टाफ, बँकेस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे व्यक्ती, ग्राहक व्यापारी, सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. बँकेची प्रगती साध्य करण्यासाठी मला सर्वच संचालकांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले याबददल मी सर्वांचे विशेष आभार मानतो.

स्थळ - जालना

संचालक मंडळाच्या वतीने
डॉ.बी.आर.गायकवाड
अध्यक्ष



SAMARTH SAHAKARI BANK MARYADIT, JALNA

1st & 2nd Floor, Plot No. 350/157, Ganesh Ginning, Old Mondha, Jalna - 431203

Balance Sheet As On 31 March 2022

| Particulars | Schedule No. | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---------------------------------|--------------|----------------------|----------------------|
| Capital and Liabilities | | | |
| Share Capital | 1 | 142053400.00 | 131381600.00 |
| Reserve and Surplus | 2 | 315954651.39 | 277484042.04 |
| Deposits | 3 | 3681836014.00 | 3422755673.94 |
| Borrowing | 4 | 0.00 | 0.00 |
| Other Liabilities and Provision | 5 | 170309589.20 | 161213376.41 |
| Total | | 4310153654.59 | 3992834692.39 |
| Assets | | | |
| Cash in Hand | 6 | 81212662.00 | 68054316.00 |
| Bank Balances | 7 | 471594399.13 | 114755039.02 |
| Investments | 8 | 1890071312.00 | 2084942858.00 |
| Loans and Advances | 9 | 1712609539.75 | 1590531322.25 |
| Fixed Assets | 10 | 24080271.02 | 27103494.52 |
| Other Assets | 11 | 130585470.69 | 107447662.60 |
| Total | | 4310153654.59 | 3992834692.39 |
| Contingent Liabilities | 12 | 230000.00 | 145304.00 |
| Bill Collection | 12(a) | 46260.00 | 46260.00 |

आर.डी.गेही

मुख्य कार्यकारी अधिकारी

डॉ.एम.आर.सोळंके

संचालक

एस.ए.कनके

उपाध्यक्ष

डॉ.बी.आर.गायकवाड

अध्यक्ष

वैधानिक लेखा परीक्षक

गायकवाड शाह & कं., औरंगाबाद
चार्टर्ड अकौन्टेंट, औरंगाबाद

FRN 123139 W

समवर्ती लेखा परीक्षक

कल्पेश लड्डा ऑफिसिएटस्‌
चार्टर्ड अकौन्टेंट, जालना

FRN 142594 W



Schedule 1 to 17

Schedule 1 - Capital

| Capital and Liabilities | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|--------------------------|---------------------|---------------------|
| Authorised Share Capital | 150000000.00 | 150000000.00 |
| I) Share Capital | 142053400.00 | 131381600.00 |
| Total | 142053400.00 | 131381600.00 |

Schedule 2 - Reserve and Others Funds

| Reserve and Surplus | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---|---------------------|---------------------|
| I) Statutory Reserves | 59425500.45 | 50397386.45 |
| Opening Balance | 50397386.45 | 42758757.70 |
| Additions during the year | 9028114.00 | 7638628.75 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| II) Bad and Doubtful Debts Reserve NPA | 65761000.00 | 65761000.00 |
| Opening Balance | 0.00 | 53261000.00 |
| Additions during the year | 0.00 | 12500000.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| III) Contingent Provision | 6700000.00 | 5700000.00 |
| Opening Balance | 5700000.00 | 4930000.00 |
| Additions during the year | 1000000.00 | 770000.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| IV) Building Fund | 78113655.59 | 66763000.00 |
| Opening Balance | 66763000.00 | 59000154.61 |
| Additions during the year | 11350655.59 | 7762845.39 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| V) Member Welfare Fund | 11108000.00 | 10108000.00 |
| Opening Balance | 10108000.00 | 9100000.00 |
| Additions during the year | 1000000.00 | 1008000.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| VI) Investment Fluctuation Reserve | 43617000.00 | 32617000.00 |
| Opening Balance | 32617000.00 | 22617000.00 |
| Additions during the year | 11000000.00 | 10000000.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| VII) Staff Welfare Fund | 6250000.00 | 5750000.00 |
| Opening Balance | 5750000.00 | 4750000.00 |
| Additions during the year | 500000.00 | 1000000.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| VIII) Investment Depreciation Fund | 8000000.00 | 8000000.00 |
| Opening Balance | 8000000.00 | 2000000.00 |
| Additions during the year | 0.00 | 6000000.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| IX) Technology Development Fund | 1620000.00 | 0.00 |
| Opening Balance | 0.00 | 0.00 |
| Additions during the year | 0.00 | 0.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| X) Election Fund | 200000.00 | 0.00 |
| Opening Balance | 0.00 | 0.00 |
| Additions during the year | 0.00 | 0.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| XI) Co-Operative Propoganda Fund | 1620000.00 | 0.00 |
| Opening Balance | 0.00 | 0.00 |
| Additions during the year | 0.00 | 0.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| XII) Contingent Loss Fund Future Losses | 500000.00 | 0.00 |
| Opening Balance | 0.00 | 0.00 |
| Additions during the year | 0.00 | 0.00 |
| Deduction during the year | 0.00 | 0.00 |
| XIV) Balance in Profit and Loss Account | 33039495.35 | 32387655.59 |
| Total | 315954651.39 | 277484042.04 |



Schedule 3 - Deposits

| | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|------------------------------|----------------------|----------------------|
| A. I) Demand Deposits | | |
| i) From Banks | 0.00 | 0.00 |
| ii) From Others | 184361848.09 | 87684160.16 |
| II) Saving Bank Deposits | 1595825136.75 | 1497162367.78 |
| III) Term Deposits | | |
| i) From Banks | 0.00 | 0.00 |
| ii) From Others | 1901649029.16 | 1837909146.00 |
| Total (I, II and III) | 3681836014.00 | 3422755673.94 |

Schedule 4 - Borrowings

| | | |
|---------------|------|------|
| I) Borrowings | 0.00 | 0.00 |
|---------------|------|------|

Schedule 5 - Other Liabilities and Provisions

| | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|-----------------------------------|---------------------|---------------------|
| I) Share Suspense | 1945700.00 | 4242600.00 |
| II) Inter-Office adjustment (net) | 686942.84 | 1084504.84 |
| III) Interest accrued | 0.00 | 0.00 |
| IV) Other (Including provisions) | | |
| i) Sundry Creditors | 0.00 | 492656.00 |
| ii) Outstanding Liabilities | 786115.00 | 786710.00 |
| iii) Pay Order | 51751643.27 | 50099174.36 |
| iv) Income Tax Payable | 1108628.00 | 6408628.00 |
| v) Goods and Service Tax Payable | 254106.49 | 0.00 |
| vi) NFS Parking A/c | 443700.00 | 2222700.00 |
| vii) NFS POS Parking A/c | 29397.45 | 242386.69 |
| viii) NFS Issuer ECOM Parking A/c | 35107.46 | 75681.12 |
| ix) IMPS PULL Remitter A/c | 988906.00 | 6733211.00 |
| x) Interest Payable | 10013453.00 | 11745540.00 |
| xi) Reserve For Intrest Overdues | 102265889.69 | 77079584.40 |
| Total | 170309589.20 | 161213376.41 |

Schedule 6 - Cash and Balance With Reserve Bank Of India

| Assets | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|-----------------|--------------------|--------------------|
| I) Cash in Hand | 74016162.00 | 63912716.00 |
| II) ATM Cash | 7196500.00 | 4141600.00 |
| Total | 81212662.00 | 68054316.00 |

Schedule 7 - Balance With Banks and Money at Call and Short Notice

| I) Current Deposits | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|-------------------------------------|---------------------|---------------------|
| i) State Bank of India, Jalna C/A | 50853771.72 | 1027788.72 |
| ii) The Jalna D.C.C. Bank Ltd C/A | 121641347.20 | 2808397.20 |
| iii) M.S.C. Bank Ltd, Mumbai C/A | 5101451.38 | 993613.47 |
| iv) M.S.C. Bank Ltd, Aurangabad C/A | 1275125.93 | 508863.83 |
| v) H.D.F.C.Bank Ltd, Pune C/A | 64976197.84 | 11499530.21 |
| vi) IDBI Bank Ltd, Jalna C/A | 362420.28 | 362420.28 |
| vii) Axis Bank Ltd, Jalna C/A | 35527818.15 | 10091656.17 |
| viii) HDFC Bank Ltd, Jalna | 20411833.16 | 9552928.77 |
| ix) State Bank of India, Jalna C/A | 49809925.98 | 67202773.72 |
| x) Bank of Baroda, Jalna C/A | 110530731.20 | 338637.20 |
| xi) HDFC Bank Ltd, Jalna ATM A/C | 10393683.29 | 9658336.45 |
| xii) RBL Bank Ltd, Branch A'bad | 710093.00 | 710093.00 |
| Total | 471594399.13 | 114755039.02 |



Schedule 8 - Investments

| I) Investments in India | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|--|----------------------|----------------------|
| i) Govt. Securities M.S.C. Bank (SGL) | 798010000.00 | 591620000.00 |
| ii) Govt. Securities Ags Reserve Fund | 73905000.00 | 59085000.00 |
| II) Shares | | |
| i) Share of M.S.C.Bank, Ltd | 1000.00 | 1000.00 |
| ii) Share with J.D.C.C.Bank, Ltd | 5000.00 | 5000.00 |
| III) Other (to be specified) | | |
| i) S.T.D.R. With J.D.C.C.Bank | 41500000.00 | 140000000.00 |
| ii) F.D.R. With M.S.C. Bank, Mumbai | 500000.00 | 500000.00 |
| iii) S.T.D.R. With M.S.C. Bank, A'bad | 79200000.00 | 139600000.00 |
| iv) S.T.D.R. With State Bank of India | 0.00 | 60000000.00 |
| v) LIC Nomura MF Liquid Fund | 170000000.00 | 100000000.00 |
| vi) SBI Liquid Fund | 170000000.00 | 145000000.00 |
| vii) S.T.D.R. With Axis Bank | 0.00 | 121000000.00 |
| viii) S.T.D.R. With HDFC Bank, Ltd | 8150312.00 | 8150312.00 |
| ix) S.T.D.R. With AU Small Finance Bank | 175000000.00 | 145000000.00 |
| x) S.T.D.R. With TJSB Bank, Jalna | 70000000.00 | 140000000.00 |
| xi) S.T.D.R. With JANA Small Finance | 19000000.00 | 20000000.00 |
| xii) S.T.D.R. With SVC Co.Op Bank, Jalna | 160000000.00 | 140000000.00 |
| xiii) S.T.D.R. With MSC Bank Br. Jalna | 19800000.00 | 0.00 |
| xiv) S.T.D.R. With InsdInd Bank, Jalna | 90000000.00 | 140000000.00 |
| xv) S.T.D.R. With Bank of Baroda , Jalna | 15000000.00 | 134981546.00 |
| Total | 1890071312.00 | 2084942858.00 |

Schedule 9 - Advances

| | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|--|----------------------|----------------------|
| I) i) Cash credits, overdrafts and loans | 758658668.58 | 734302778.06 |
| ii) Term Loans | | |
| 1) Short Term | 72959719.00 | 56369420.00 |
| 2) Medium Term | 600594776.64 | 581909488.33 |
| 3) Long Term | 280396375.53 | 217949635.86 |
| Total I (i and ii) | 1712609539.75 | 1590531322.25 |
| II) i) Secured advances | 1535758923.83 | 1395161062.01 |
| ii) Covered by bank / gov Gurantees | | |
| iii) Unsecured | 176850615.92 | 195370260.24 |
| Total II (i, ii and iii) | 1712609539.75 | 1590531322.25 |
| III) Advance in India | | |
| i) Priority sector | 1284146161.93 | 1166523412.00 |
| ii) Public Sector | | |
| iii) Banks | | |
| iv) Other | 428463377.82 | 424007910.25 |
| Total II (i, ii, iii and iv) | 1712609539.75 | 1590531322.25 |

Schedule 10- Fixed Assets

| I) PREMISES | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---|------------------|------------------|
| Cost as on 31st March - 21 | 363589.00 | 403988.00 |
| Additions during the year | | |
| Deduction during the year | | |
| Depreciation for Current year | 36359.00 | 40399.00 |
| Total | 327230.00 | 363589.00 |
| II) Other Fixed Assets (including Furniture and fixture) | | |
| i) Kirloskar 25 KVA D. G. Set | | |
| Cost as on 31st March - 21 | 121135.00 | 142512.00 |
| Additions during the year | | |
| Deduction during the year | | |
| Depreciation for Current year | 18170.00 | 21377.00 |
| Total | 102965.00 | 121135.00 |



| | | |
|-------------------------------|--------------------|--------------------|
| ii) Vehicle A/C | | |
| Cost as on 31st March - 21 | 1083825.00 | 1275088.00 |
| Additions during the year | | |
| Deduction during the year | | |
| Depreciation for Current year | 162574.00 | 191263.00 |
| Total | 921251.00 | 1083825.00 |
| iii) Furniture and Fixture | | |
| Cost as on 31st March - 21 | 16260515.48 | 17996476.48 |
| Additions during the year | 181589.63 | 68145.00 |
| Deduction during the year | | |
| Depreciation for Current year | 1643145.00 | 1804106.00 |
| Total | 14798960.11 | 16260515.48 |
| iv) Computer | | |
| Cost as on 31st March - 21 | 2426361.63 | 1759861.39 |
| Additions during the year | 725269.38 | 2519218.34 |
| Deduction during the year | | |
| Depreciation for Current year | 1498792.00 | 1852718.10 |
| Total | 1652839.01 | 2426361.63 |
| v) Dead Stock | | |
| Cost as on 31st March - 21 | 6848068.41 | 7262428.93 |
| Additions during the year | 146472.43 | 364691.48 |
| Deduction during the year | | |
| Depreciation for Current year | 717514.94 | 779052.00 |
| Total | 6277025.90 | 6848068.41 |
| Total (I & II) | 24080271.02 | 27103494.52 |

Schedule 11 - Other Assets

| Other Assets | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---|---------------------|---------------------|
| i) Festival Advance | 858000.00 | 673700.00 |
| ii) Sundry Debtors | 80420.00 | 275680.00 |
| iii) Deposit with telephones | 14876.00 | 14876.00 |
| iv) Deposit with Institutions | 318979.00 | 318979.00 |
| v) Income Tax Refund | 6000000.00 | 6015907.00 |
| vi) Stamps on Hand | 7800.00 | 8100.00 |
| vii) NFS ACQ Parking A/C | 206500.00 | 1925700.00 |
| viii) IMPS-PULL Beniciary A/C | 66961.00 | 1104979.00 |
| ix) IMPS Bill Payment | 90339.00 | 139687.00 |
| x) Scheme For Grant of Ex-Gratia Int. | 0.00 | 1074995.20 |
| xi) QR Code Parking A/C | 18831.00 | 1010.00 |
| xii) Central office for ABBHO | 491068.00 | 0.00 |
| xiii) Int. Receivable on Investments | 20165807.00 | 18814465.00 |
| xiv) Accured Interest On Loan And Advance | 102265889.69 | 77079584.40 |
| Total | 130585470.69 | 107447662.60 |

Schedule 12 - Contingent Liabilities

| | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---------------------|------------------|------------------|
| 12) Bank Guarantees | 230000.00 | 145304.00 |

Schedule 12 (a)

| | | |
|-----------------------------|----------|----------|
| II) DEAF Unclaimend Payable | 46260.00 | 46260.00 |
|-----------------------------|----------|----------|

आर.डी.गेही

मुख्य कार्यकारी अधिकारी

डॉ.एम.आर.सोळंके

संचालक

एस.ए.कनके

उपाध्यक्ष

डॉ.बी.आर.गायकवाड

अध्यक्ष

वैधानिक लेखा परीक्षक

गायकवाड शाह & कं., औरंगाबाद

चार्टर्ड अकौन्टट, औरंगाबाद

FRN 123139 W

समर्वती लेखा परीक्षक

कल्पेश लड्डा ऑण्ड असोसिएट्स

चार्टर्ड अकौन्टट, जालना

FRN 142594 W



SAMARTH SAHAKARI BANK MARYADIT, JALNA

1st & 2nd Floor, Plot No. 350/157, Ganesh Ginning, Old Mondha, Jalna - 431203

Profit and Loss Account For The Year Ended As On 31 March 2022

| Particulars | Schedule No. | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---|--------------|-------------------------|-------------------------|
| I) Income | | | |
| Interest earned | 13 | 291954679.15 | 301992234.66 |
| Other Income | 14 | 11589633.01 | 10041140.68 |
| Total | | 303544312.16 | 312033375.34 |
| | | | |
| II) Expenditure | | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
| Interest expended | 15 | 169456225.86 | 169352099.12 |
| Operating expenses Provisions and contingencies | 16 | 81538728.95 | 69450705.53 |
| Provisions and contingencies | 17 | 19509862.00 | 40842915.10 |
| Total | | 270504816.81 | 279645719.75 |
| III) Profit/Loss (-) | | | |
| Net Profit for the year | | 33039495.35 | 32387655.59 |
| Profit /Loss brought forward | | 0.00 | 0.00 |
| Total | | 33039495.35 | 32387655.59 |

आर.डी.गेही

डॉ.एम.आर.सोळंके

एस.ए.कनके

डॉ.बी.आर.गायकवाड

मुख्य कार्यकारी अधिकारी

संचालक

उपाध्यक्ष

अध्यक्ष

वैधानिक लेखा परीक्षक

गायकवाड शाह & कं., औरंगाबाद
चार्टर्ड अकॉन्टेंट, औरंगाबाद

FRN 123139 W

समवर्ती लेखा परीक्षक

कल्पेश लड्डा अँण्ड असोसिएट्स्
चार्टर्ड अकॉन्टेंट, जालना

FRN 142594 W

SAMARTH SAHAKARI BANK MARYADIT, JALNA

Consolidated Profit & Loss A/c

Schedule 13 - Interest Earned

| Particulars | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---|---------------------|---------------------|
| I) Interest/ Discount on Advances / Bills | 194406043.62 | 203824156.38 |
| II) i) Income on Investment | 46502208.30 | 57473139.61 |
| ii) Income on Investment (Govt. Securities) | 51046427.23 | 40694938.67 |
| Total | 291954679.15 | 301992234.66 |

Schedule 14 - Other Income

| Particulars | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|--|--------------------|--------------------|
| I) Commission Exchange | 608683.64 | 664219.28 |
| II) Profit Recd on Sale of Govt Securities | 580000.00 | 0.00 |
| III) Misc. Receipt | 7281651.46 | 6652382.75 |
| IV) Locker Rent | 431622.00 | 325678.00 |
| V) SMS Charges | 841366.72 | 1049503.11 |
| VI) Acquirer ATM Charges Receive | 730609.11 | 426255.53 |
| VII) ATM Rupay Card Charges Receive | 857012.41 | 773947.32 |
| VIII) CIBIL Charges | 258687.67 | 149024.69 |
| IX) Education Fund A/c | 0.00 | 130.00 |
| Total | 11589633.01 | 10041140.68 |

Schedule 15 - Interest Expended

| Particulars | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|----------------------------|---------------------|---------------------|
| I) Interest on Deposits | 169456225.86 | 169352099.12 |
| II) Interest on Borrowings | 0.00 | 0.00 |
| Total | 169456225.86 | 169352099.12 |



Schedule 16 - Operating Expenses

| Particulars | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---------------------------------------|--------------------|--------------------|
| I) Salary and Allowances | 45591905.00 | 39450719.00 |
| II) Audit Fees | 630500.00 | 485000.00 |
| III) Directors Attendance Fees | 61200.00 | 66300.00 |
| IV) Repair & Maintenance | 317199.38 | 581721.30 |
| V) Advertisement A/c | 367632.48 | 494171.66 |
| VI) Ex-Gretia to Staff A/c | 6040420.00 | 5418658.00 |
| VII) Staff P.F. Bank Contribution | 3895438.00 | 3701736.00 |
| VIII) Training Fees | 7800.00 | 800.00 |
| IX) Staff Gratuity Scheme | 2703465.00 | 2520886.00 |
| X) Honarium Paid to Trainee Staff | 1005885.00 | 842620.00 |
| XI) Hardware & Software Exp. | 2897958.75 | 1711545.00 |
| XII) General Expenses | 1216980.35 | 1092853.16 |
| XIII) Subscription & Membership A/c | 80000.00 | 80000.00 |
| XIV) Travelling Expenses | 552906.00 | 312421.90 |
| XV) Legal Expenses | 52655.00 | 5810.00 |
| XVI) Annual General Meeting Exp. | 374495.00 | 358569.50 |
| XVII) Commission Paid | 67238.48 | 25660.57 |
| XVIII) Vehicle Maintenance & Fuel A/c | 1151453.87 | 537272.25 |
| XIX) DG Maintenance & Fuel | 34000.00 | 100000.00 |
| XX) Donation A/c | 0.00 | 100000.00 |
| XXI) Issuer ATM Charges Paid | 743098.34 | 588749.53 |
| XXII) Printing A/c | 751476.73 | 224886.26 |
| XXIII) Stationery A/c | 286781.66 | 235339.58 |
| XXIV) Premium Paid to DICGC A/c | 4024509.00 | 3463931.00 |
| XXV) Profession Tax Paid | 2500.00 | 2500.00 |
| XXVI) Rent A/c | 2975776.00 | 2955950.00 |
| XXVII) Light A/c | 1072491.90 | 876049.00 |
| XXVIII) Insurance A/c | 2214101.00 | 886574.00 |
| XXIX) Service Tax Paid | 1389564.03 | 1204054.08 |
| XXX) Postage A/c | 22520.00 | 18216.00 |
| XXXI) Telephone A/c | 1006777.98 | 1107711.74 |
| Total | 81538728.95 | 69450705.53 |

Schedule 17 - Provisions

| Particulars | As on 31/03/2022 | As on 31/03/2021 |
|---------------------------------------|--------------------|--------------------|
| I) Provision for IFR | 3500000.00 | 6000000.00 |
| II) Provision For IDR | 0.00 | 2000000.00 |
| III) Depreciation A/c | 3997555.00 | 4652915.10 |
| IV) Provision for Bad. Doubtful Debts | 1000000.00 | 10770000.00 |
| V) Income Tax | 11012307.00 | 17420000.00 |
| Total | 19509862.00 | 40842915.10 |

आर.डी.गेही

मुख्य कार्यकारी अधिकारी

डॉ.एम.आर.सोळंके

संचालक

एस.ए.कनके

उपाध्यक्ष

डॉ.बी.आर.गायकवाड

अध्यक्ष

वैधानिक लेखा परीक्षक

गायकवाड शाह & कं., औरंगाबाद
चार्टर्ड अकॉन्टेंट, औरंगाबाद

FRN 123139 W

समवर्ती लेखा परीक्षक

कल्पेश लड्डा अँण्ड असोसिएट्स्‌
चार्टर्ड अकॉन्टेंट, जालना

FRN 142594 W



परिशिष्ट क्र.१ - बँकेची वाटचाल

(रु.लाखात)

| वर्ष अखेर ३१ मार्च | ऑडिट वर्ग | सभासद संख्या | भाग भांडवल (रुपये) | ठेवी (रुपये) | कर्ज (रुपये) | खेलते भांडवल (रुपये) | नफा (रुपये) |
|-----------------------|-----------|-----------------|-----------------------|-----------------|-----------------|-------------------------|----------------|
| २००० | 'अ' | २२९६ | २२.९६ | ७७.३० | - | १०३.१७ | १.७६ |
| २००१ | 'अ' | २४९९ | २४.९९ | ४९९.६२ | २६५.४९ | ५६३.३७ | -८.७७ |
| २००२ | 'अ' | २८४५ | ३१.३५ | ७७५.४३ | ५४०.६६ | ८४८.२६ | ९.२७ |
| २००३ | 'अ' | ४००६ | १००.०० | १२०२.४५ | ६१३.७२ | १३४८.०६ | ७.७६ |
| २००४ | 'अ' | ४३१२ | १०१.२१ | १३१९.८३ | ४४४.०८ | १५८२.६८ | ८.५५ |
| २००५ | 'अ' | ४४१३ | १००.११ | १७२६.७२ | ६४३.१७ | ११३५.९७ | -२२.१६ |
| २००६ | 'अ' | ४८९० | १११.६८ | २४८६.०४ | १२५१.०८ | २७७९.७३ | २६.५१ |
| २००७ | 'अ' | ५६०७ | १२७.३१ | २३३१.७३ | १३६८.२८ | २७२०.१५ | ५.८७ |
| २००८ | 'अ' | ५७०१ | १३५.८१ | २१८२.५६ | १३५०.९१ | २६३७.२८ | ११.१६ |
| २००९ | 'अ' | ५६९६ | १४४.८४ | २४६६.८८ | १४२४.३४ | २९१२.२८ | ११.०४ |
| २०१० | 'अ' | ६७१६ | ११०.८७ | ६५१९.९३ | २५१०.८३ | ७२३०.०७ | २६.५५ |
| २०११ | 'अ' | ८६७६ | २११.७३ | ८६९२.२२ | ४१८७.९१ | ७८१३.६४ | ८१.१६ |
| २०१२ | 'अ' | १००६२ | ३८२.१२ | ६६५०.७१ | ३५७१.३५ | ८२०४.१५ | १५.६० |
| २०१३ | 'अ' | १२१५१ | ५४१.१४ | ७३८६.९१ | ३७७८.१५ | ९०६३.०९ | १४७.०८ |
| २०१४ | 'अ' | १३४११ | ६७१.७५ | १२५४.०६ | ५४०९.२० | ११३३४.७० | ११८.६९ |
| २०१५ | 'अ' | १४८३४ | ७९०.८० | ११९१४.३३ | ५१६३.१२ | १४३४७.५२ | १५७.३२ |
| २०१६ | 'अ' | १६५६१ | ८६७.०६ | १४२२८.८७ | ६८०३.९१ | १६७७३.६५ | १३.४५ |
| २०१७ | 'अ' | १८७५६ | १०२७.९५ | १५६७७.९९ | ७८८३.७३ | १८४१०.७४ | ११९.६४ |
| २०१८ | 'अ' | १९८५० | ११७०.१८ | ११७७.५४ | १०७४८.४२ | २२८३२.६७ | २१९.३७ |
| २०१९ | 'अ' | २०७८५ | १२१७.२५ | २३८३९.५८ | ११५३०.९६ | २७७७३.७९ | २७३.१५ |
| २०२० | 'अ' | २१३५६ | १२६०.२३ | २९२१६.७१ | १२८५८.२४ | ३३४९४.३७ | २७०.३१ |
| २०२१ | 'अ' | २२२६५ | १३१३.८२ | ३४२२७.५६ | १५९०५.३१ | ३९१५७.५६ | ३२३.८८ |
| २०२२ | 'अ' | २३८०३ | १४२०.५३ | ३६८१८.३६ | १७१२६.१० | ४२०७८.८८ | ३३०.३९ |

परिशिष्ट क्र.२

कारणपरत्वे दिलेली कर्जे दि. ३१/०३/२०२२

(रु.लाखात)

| अ.क्र. | कारण | कर्जदार संख्या | कर्जे येणे | टक्केवारी |
|--------|-----------------------------|----------------|------------|-----------|
| १ | शेती कर्जे | ४७३० | ४३२२.८० | २५.२४ |
| २ | ऊस पिक | ३१४ | ५९६.२० | ३.४८ |
| ३ | पाईप लाईन | २६८ | ५६२.१६ | ३.२८ |
| ४ | दुग्ध व्यवसाय | २४ | ७.५५ | ०.०४ |
| ५ | ठिंबक सिंचन योजना | १४६ | ६८५.०२ | ३.२१ |
| ६ | कृषी पुरक कर्जे | ५२९ | ५४९.६१ | ४.०० |
| | एकूण | ६०९९ | ६७२३.३४ | ३१.२६ |
| १ | व्यापार (घाऊक / किरकोळ) | २३८ | १६७१.२८ | ९.७६ |
| २ | स्वंयरोजगार | २३२ | ३३९.४० | १.९८ |
| ३ | वाहतुक व्यवसाय व वाहन खरेदी | ३४१ | १३२४.९६ | ७.७४ |
| ४ | गृह निर्माण व गृह दुरुस्ती | २९९ | २८०३.९६ | १६.३७ |
| ५ | घरगुती वस्तु खरेदी | १२१ | ५५९.५९ | ३.२७ |
| ६ | पगारदार कर्मचारी | ११९३ | २५१६.७७ | १४.७० |
| ७ | सोने तारण | ११११ | ७९९.९५ | ४.६७ |
| ८ | ठेव तारण व इतर | १३८ | ३८६.८५ | २.२६ |
| | एकूण | ३७६१ | १०४०२.७६ | ६०.७४ |
| | एकूण | १७७२ | १७१२६.१० | १००.०० |

परिशिष्ट क्र.३

संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईकांसाठी दिलेल्या कर्जाची माहिती दि. ३१/०३/२०२२ अखेर
(कलम ७५ (२) अन्वये)

(रु.लाखात)

| तपशील | कर्जखाती | तारणी | विनतारणी | एकूण | थकित |
|----------------|----------|-------|----------|------|------|
| संचालक | - | - | - | - | - |
| नातेवाईक | - | - | - | - | - |
| संबंधित संस्था | - | - | निस्क | - | - |
| एकूण | - | - | - | - | - |



परिशिष्ट क्र.४ व्यावसायिक प्रमाणके

(रुपये लाखात)

| अ.क्र. | तपशिल | प्रमाण दि ३१/०३/२०२१ | प्रमाण दि ३१/०३/२०२२ |
|--------|--|--|--|
| १ | स्वभांडवल परिपूर्णता प्रमाण | १८.५८% | १९.७८% |
| २ | ठेवीवरील सरासरी व्याज दर | ५.७९% | ५.०८% |
| ३ | लाभप्रदता १) व्यवस्थापकीय खर्चाचे खेळत्या भांडवलासी प्रमाण २) मिळालेल्या व्याजाचे खेळत्या भांडवलासी प्रमाण ३) इतर उत्पन्नाचे खेळत्या भांडवलासी प्रमाण ४) ढोबळ नफ्याचे खेळत्या भांडवलासी प्रमाण ५) प्रति कर्मचारी व्यवसाय ६) प्रति कर्मचारी नफा ७) Operationg Profit | १.५१% ७.७१% ०.२६% १.७५% ३८५.६३ २.४९ ६८३.९३ | १.६१% ६.९४% ०.२८% १.१७% ४२१.४४ २.५८ ४९०.९७ |
| ४ | गुंतवणूक – (सरकारी कर्जरोखे) पुस्तकी मुल्य दर्शनी मुल्य | ६५०७.०५ ६६५०.०० | ८७१९.९५ ८९५०.०० |
| ५ | भाग व रोखे तारणावरील कर्ज | निरंक | निरंक |
| ६ | मा.संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेली कर्जे १) निधी आधारीत २) निधी आधारीत नसलेली | निरंक निरंक | निरंक निरंक |
| ७ | ताळेबंद तारखेस नफ्यामधून केलेल्या तरतुदी अ) एन. पी. ए. तरतुद ब) गुंतवणूक घसारा तरतुद क) स्टॅण्डर्ड असेट तरतुद ड) गुंतवणुक चढ-उतार निधी तरतुद | १००.०० २०.०० ७.७० ०.०० | ०.०० ०.०० १०.०० ३५.०० |
| ८ | विदेशी मुद्रा संपत्ती व देयता | निरंक | निरंक |
| ९ | डिपॉँझीट इन्स्युरन्स ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कार्पॉ.विमा हप्ता ठेवीदारांनी बँकेत ठेवलेल्या ठेवीचा विमा हप्त्याची रक्कम बँकेने विमा कंपनीस नियमीत पाठविलेली आहे. | होय | होय |
| १० | आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस एन.पी.ए.कर्ज खात्याची रक्कम | ८२८.६८ | ९०३.६५ |
| ११ | चालु वर्षात नविन झालेली एन.पी.ए.कर्ज खात्याची रक्कम | १५८.२६ | ३३६.३३ |
| १२ | गतवर्षीच्या एन.पी.ए.कर्ज खात्याच्या वसुलीची रक्कम | ८३.२९ | १३५.७९ |
| १३ | आर्थिक वर्षाच्या अखेरीस एन.पी.ए. कर्ज खात्याची रक्कम ढोबळ – निव्वळ – | ९०३.६५ २४६.०४ | ११०४.९९ ४४६.५८ |

समर्थ सहकारी बँक



मर्यादित जालना.

उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक २०२१-२०२२

२०२०-२१ अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चाचा व उत्पन्नाचा तपशील

(रुपये लाखात)

| खर्च | अंदाजपत्रक २०२१-२०२२ | प्रत्यक्ष खर्च ३१/०३/२०२२ | कमी/जास्त खर्च | पुढील वर्षाचा खर्च अंदाज ३१/०३/२०२३ |
|--------------------------------|-------------------------|------------------------------|-------------------|--|
| ठेवीवरील व्याज | २०००.०० | ९६९४.५७ | -३०५.४३ | २०००.०० |
| ऑडिट फी | ७.०० | ६.३० | -०.७० | ७.०० |
| पगार भत्ते इ. | ५९०.०० | ५२६.३८ | -६३.६२ | ६००.०० |
| संचालक भत्ते | १.०० | ०.६१ | -०.३९ | १.०० |
| दुरुस्ती व देखभाल | १०.०० | ३.१७ | -६.८३ | १०.०० |
| जाहिरात खर्च | ३.०० | ३.६८ | ०.६८ | ३.०० |
| भविष्य निर्वाहनिधी | ४५.०० | ३८.९५ | -६.०५ | ४५.०० |
| प्रशिक्षण खर्च | १.०० | ०.०८ | -०.९२ | १.०० |
| कर्मचारी ग्रॅच्युइटी | ३०.०० | २७.०३ | -२.९७ | ३३.०० |
| ऑफिस खर्च | १५.०० | १२.१७ | -२.८३ | १५.०० |
| सभासद फी वर्गणी | १.०० | ०.८० | -०.२० | १.०० |
| प्रवास खर्च | ५.०० | ५.५३ | ०.५३ | ६.०० |
| लिंगल एक्सप्रेन्सेस | ०.५० | ०.५३ | ०.०३ | १.०० |
| वार्षिक सर्व साधारण सभा | ५.०० | ३.७५ | -१.२५ | ५.०० |
| कमिशन | ०.५० | ०.६७ | ०.१७ | १.०० |
| वाहन देखभाल व डिझेल | ९.०० | ११.५२ | २.५२ | १२.०० |
| डिं.जे.देखभाल व डिझेल | २.०० | ०.३४ | -१.६६ | १.०० |
| ए.टी.एम.चार्जेस | १०.०० | ७.४३ | -२.५७ | १०.०० |
| स्टेशनरी व प्रिंटिंग | १०.०० | १०.३८ | ०.३८ | १३.०० |
| भाडे, विमा, लाईट, टॅक्सेस | ११०.०० | ११६.७९ | ६.७९ | १२०.०० |
| आयकर | २५०.०० | ११०.१२ | -१३९.८८ | ११०.०० |
| पोस्टेज, टेलिग्राम | १५.०० | १०.२९ | -४.७१ | १५.०० |
| घसारा | ५०.०० | ३९.९८ | -१०.०२ | ४५.०० |
| संशयीत व बुडित कर्ज निधी तरतुद | १००.०० | १०.०० | -१०.०० | २०.०० |
| गुतवणुक चढ-उतार निधी तरतुद | ०.०० | ३५.०० | ३५.०० | ०.०० |
| सॉफ्टवेअर व हार्डवेअर | २५.०० | २८.९८ | ३.९८ | ३५.०० |
| नफा | ४५५.०० | ३३०.३९ | -१२४.६१ | ४७०.०० |
| एकंदर खर्च | ३७५०.०० | ३०३५.४४ | -७१४.५६ | ३६६०.०० |
| | | | | |
| | | | | |
| | | | | |

| उत्पन्न | उत्पन्न अंदाजपत्रक २०२१-२०२२ | प्रत्यक्ष उत्पन्न ३१/०३/२०२२ | कमी/जास्त | पुढील वर्षाचा उत्पन्न अंदाज ३१/०३/२०२३ |
|----------------------------|---------------------------------|---------------------------------|-----------|---|
| कर्जावरील व्याज | २४००.०० | ११४४.०६ | -४५५.९४ | २३००.०० |
| गुंतवणूकीवरील व्याज | १२१०.०० | ९८९.२९ | -२२८.७१ | १२१०.०० |
| कमिशन | १५.०० | ६.०९ | -८.९१ | १०.०० |
| अगत्य उत्पन्न | ८५.०० | ७२.८१ | -१२.११ | ९५.०० |
| लॉकर भाडे | ५.०० | ४.३१ | -०.६१ | ६.०० |
| एस.एम.चार्जेस | १५.०० | ८.४१ | -६.५९ | १४.०० |
| ऑक्वायर ए टी.एम.चार्जेस | ६.०० | ७.३१ | १.३१ | १०.०० |
| ए.टी.एम.रुपे कार्ड चार्जेस | १०.०० | ८.५७ | -१.४३ | १०.०० |
| सिवील चार्जेस | ४.०० | २.५१ | -१.४१ | ५.०० |
| एकंदर उत्पन्न | ३७५०.०० | ३०३५.४४ | -७१४.५६ | ३६६०.०० |
| | | | | |
| | | | | |
| | | | | |



SAMARTH SAHAKARI BANK MARYADIT, JALNA

Capital Expenditure from 01/04/2021 to 31/03/2022

(Rs. In Lacs)

| Particulars | Opening Bal. | Addition | Depreciation | Balance 31/03/2022 |
|--------------------------|---------------|--------------|--------------|--------------------|
| Furniture & Fixture | 162.61 | 1.82 | 16.43 | 148.00 |
| Computer | 24.26 | 7.25 | 14.99 | 16.52 |
| Dead Stock | 68.48 | 1.46 | 7.18 | 62.76 |
| Vehicle A/c | 10.84 | 0.00 | 1.62 | 9.22 |
| Kirloskar DG Set | 1.21 | 0.00 | 0.18 | 1.03 |
| Building - Tirthpuri Br. | 3.64 | 0.00 | 0.37 | 3.27 |
| Total (a) | 271.04 | 10.53 | 40.77 | 240.80 |

| Particulars | Last Year Budget 2021-2022 | Actual Expenses | Difference | Budget for 2022-2023 |
|---------------------|----------------------------|-----------------|---------------|----------------------|
| Furniture & Fixture | 15.00 | 1.82 | -13.18 | 15.00 |
| Computer | 35.00 | 7.25 | -27.75 | 15.00 |
| Dead Stock | 20.00 | 1.46 | -18.54 | 10.00 |
| Total | 70.00 | 10.53 | -59.47 | 40.00 |

* सभासदांना महत्वाच्या सुचना *

- १) ही बँक तुमची आहे, तिचा पाया बळकट करा. त्याचा फायदा तुम्हालाच मिळेल.
- २) कषाने मिळविलेला पैसा सत्कारणी लावा. तोच तुम्हास आयुष्यभर उपयोगी पडेल.
- ३) तुम्ही आज केलेली बचत, तुमच्या समृद्धीचा राजमार्ग ठरेल.
- ४) आपल्या बँकेचा सर्वांगिण प्रगतीसाठी आपण स्वतःची सर्व खाती आपले बँकेतच ठेवा, नातेवाईक व मित्रमंडळास बँकेत खाते उघडण्याचा आग्रह करा.
- ५) बँकेस सहकार्य करा, बँक तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास वचनबद्ध आहे.
- ६) आपला पत्ता बदलला असल्यास बँकेस त्वरीत कळवावे.
- ७) आपण आपल्या वारसाचे नांव नोंदविले नसल्यास त्वरीत नाव नोंदविण्याची काळजी घ्यावी.
- ८) सर्व सन्माननीय सभासदांना नम्र निवेदन की, आपण दोन पेक्षा जास्त व्यक्ती किंवा कर्जदारास जामीन देऊ नये. कर्जदाराने कर्जफेड न केल्यास रक्कम भरण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव ठेवा.
- ९) आपण ज्यांना जामीनदार आहात त्यांनी कर्जफेड केली किंवा नाही यांची चौकशी करा.
- १०) कर्जाच्या परतफेडीच्या तारखा लक्षात ठेवाव्यात म्हणजे दंडव्याज भरावे लागणार नाही. वेळेवर हप्ता भरत राहील्यास आपणास ज्यास्त व्याज द्यावे लागणार नाही व आपणास थकीत कर्जदार समजण्यात येणार नाही.
- ११) आपल्या सुचनांचा आदरपुर्वक विचार केला जाईल.



वैधानिक लेखापरीक्षणाचा अहवाल

नमुना-एन-२

वैधानिक लेखापरीक्षणाचा अहवाल

(कलम८१ आणि नियम ६९(३) नुसार

प्रति,
मा.चे अरमन
समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना

प्रमाणिक लेखापरीक्षक म्हणुन आर्थिक विवरणाचा अहवाल

१. समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना ता.जालना जि.जालना यांचे आर्थिक विवरणाचे लेखापरीक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये ताळेबंद पत्रक दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंतचे असुन वर्षाच्या अखेरीपर्यंतचे नफा तोटा विवरण पत्र आणि हिशोबांच्या धोरणांचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असुन, संस्थेचे लेखापरिक्षण आम्ही दिनांक ०१-०४.२०२१ ते ३१.०३.२०२२ पर्यंत केलेले आहे.

व्यवस्थापनाची आर्थिक विवरणपत्राची जबाबदारी-

२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि त्याखाली बनविलेले नियम या अन्वये आर्थिक विवरण पत्र तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे अंमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्या बाबत अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रामध्युन मुक्त राहील मग ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल.

लेखापरिक्षकाची जबाबदारी-

३. केलेल्या लेक्षापरीक्षणावर मत व्यक्त करणे हि आमची जबाबदारी आहे. व ते आम्ही केलेल्या लेखा परिक्षेच्या पायावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि द.इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौटंट्स ऑफ इंडिया प्रमाणे लेखा परिक्षणाचे आम्ही संचलन केले आहे. अशा प्रमाणभूत नितीमतेच्या पालनाची जरुरी आहे व ती आम्ही पाळली आहे. आणि लेखापरीक्षण योग्य अक्षासनापुर्ती मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक विवरण महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रापासुन मुक्त राहील व ते फसवणुक किंवा चुकीमुळे असेल त्याचे पालन आम्ही केले आहे.

४. लेखापरीक्षे मध्ये लेक्षापरिक्षणामधील जे उघड न केलेले आणि रक्कम यातील पुरावा जमा करणे हि याची पद्धत आहे व ते लेखापरीक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबुन आहे यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरण पत्रामधील धोक्याचे निर्धारक करण्याची पद्धत जर ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबुन आहे. संस्थेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनाच्या वापराची पद्धत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेक्षापरीक्षेमध्ये जमा खर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनांचा वापर आणि जमाखर्चाचा अंदाज त्याचप्रमाणे संपूर्ण आर्थिक विवरण पत्रांचे सादरीकरण यांचा समावेश होतो.

५. लेखापरीक्षेचा पुरावा जो आम्ही मिळविला आहे. तो अभिप्रायाचा पाया म्हणुन पुरेसा आणि योग्य आहे. असा विश्वास आहे.



अभिप्राय -

६. आमच्या मतानुसार आणि आम्हांस मिळालेल्या पुर्ण माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ आणि इतर लागु होणारे अधिनियम किंवा निबंधकांनी प्रसिद्ध केलेली संस्थेला जरुरीची असणारी परीपत्रके आणि योग्य व उचित बळकटी आणण्यासाठी उचित दृष्टीकोन जो सर्वसाधारण पणे भारतात मान्य केला आहे.
१. ताळेबंद पत्रकाच्या संबंधात संस्थेच्या बाबतीत दिनांक ३१ मार्च २०२२
 २. नफा तोटा विवरण पत्राच्या बाबतीत / जमा व खर्च त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि

इतर कायदेशीर व नियामक बाबीवरील अहवाल -

७. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंद व नफा आणि तोटा पत्रक तयार करण्यात आलेली आहेत.

आम्ही अहवाल देतो की-

८. अ) आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार जे आमच्या लेखापरीक्षणासाठी जरुर आहे ते. मिळालेल्या पुन्हा माहितीनुसार आम्हास असे आढळून आले की, ते समाधानकारक आहे.
- ब) संस्थेचे व्यवहार आमच्या दृष्टीस आल्याप्रमाणे संस्थेच्या अधिकारात करण्यात आले आहे.
- क) आमच्या लेखापरीक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयांकडून व तिच्या शाखांकडून आलेली विवरण पत्र योग्य आहेत.
९. आमच्या अभिप्रायानुसार ताळेबंद पत्रक आणि नफा व तोटा हिशोब यांचे संस्थेचे लागु असलेल्या लेखांकन मानांकनापैकी (अकौटिग स्टॅडर्ड्स) संस्थेने लेखांकन मानांकने यांचे अनुपालन केले आहे.
- १०) आम्ही आणखी पुढील अहवाल सादर करतो.-
- १ या अहवालासंदर्भात ताळेबंद पत्रक आणि नफा व तोटा तसेच खर्चाचा हिशोब हे हिशोबाची पुस्तके आणि विवरण पत्रके यांचा योग्य मेळ बसतो आहे.
 २. आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती ताळेबंद पत्रके जी अधिनियमानुसार जरुरीची आहेत. ती सर्व व्यवस्थीत आहे.
 ३. लेखापरीक्षण अहवाल कालावधीत संस्थेच्या शाखा त्यांचा लेखापरीक्षण अहवाल सोबत जोडला आहे.
 ४. संस्थेस चालु तपासणी कालावधीसाठी ऑडिट वर्ग (अ) मिळाला आहे.

दिनांक-२९.०६.२०२२

करीता
मे.गायकवाड शाह आणि कं.
सनदी लेखापरीक्षक

(वि.जे.गायकवाड)
भागीदार
UDIN NO.22112961ALWYDJ1189



सध्या असलेला मजकुर :

(9) CONTRACTUAL APPOINTMENTS

The Bank may appoint any person fulfilling the requisite qualifications and experience in Category I & II on contract basis. However contractual appointment shall not be continued beyond the age of 65 years and can be continued up to 67 years with the prior permission of Divisional Joint Registrar Co-op. Societies Aurangabad.

दुरुस्त / बदल करावयाचा मजकूर(समाविष्ट करावयाचा मजकुर)

(9) REAPPOINTMENT / CONTRACTUAL APPOINTMENT

The bank may reappoint any bank employee of Samarth Sahakari Bank Maryadit, Jalna as regular / permanent employee which fulfilling the requisite qualifications & experience in Category I & II **OR** appoint any other person on contract basis fulfilling the requisite qualifications and experience. However this appointment shall not be continued beyond the age of 65 years & can be continued up to 70 years with the prior permission of Board of Directors Meeting

Amendment in Bye-laws

| Sr.No | Bye-law No. | The Exact wording of The existing Bye-law | Proposed Amendment | Exact wording of Bye-law after Amendment | Reason why Amendment is Considered necessary |
|-------|-------------|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
| 1 | 8 | The authorized share capital of the bank is Rs. 15,00,00,000/- divided into 15,00,000/- shares of Rs. 100 each. | The authorized share capital of the bank is Rs. 25,00,00,000/- divided into 25,00,000/- shares of Rs. 100 each. | The authorized share capital of the bank is Rs. 25,00,00,000/- divided into 25,00,000/- shares of Rs. 100 each. | Athorized capital if fully subscribed as such in order to enhance capital base is to be increased |



समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना

मुख्य कार्यालय, जालना. परिशिष्ट 'अ'

| | |
|------------------------------------|--|
| १) बँकचे नाव | समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना. |
| २) मुख्य कचेरीचा पत्ता | : पहिला व दुसरा मजला, प्लॉट नं. ३५०/१५७, गणेश जिनिंग, जुना मोळा, जालना - ४३१२०३. |
| ३) नोंदणीची तारीख | : JAL-BNK-O-123/98 Dt.25-11-1998 |
| ४) रिझर्व बँकचा परवाना क्र.व तारीख | : UBD.NAG (MAH) 0001. P.Dt.04-08-1999 |
| ५) कार्यक्षेत्र | : संपूर्ण जालना, परभणी, बीड, औरंगाबाद व बुलढाणा जिल्हा |
| ६) शास्त्र | : जालना, अंकुशनगर, कुंभार पिंपळगांव, तिर्थपुरी, घनसावंगी, अंबड, रामनगर, रांजणी, बदनापूर, मंठा, राजुर व जाफ्राबाद. |

तपशील दिनांक - ३१/०३/२०२२

(रु.लाखात)

| | | | |
|------------------------|---|-----------------------------|----------|
| ७) सभासद | : | नियमित | २३८०३ |
| | | नाममात्र | ४९२० |
| ८) वसूल भाग भांडवल | : | | १४२०.५३ |
| ९) एकूण निधी | : | १) राखीव | ५९४.२६ |
| | | २) इतर | १५७७.२८ |
| | | ३) संशयीत व बुडित कर्ज निधी | ६५७.६१ |
| १०) ठेवी | : | १) बचत | १५९५८.२४ |
| | | २) चालू | १८४३.६१ |
| | | ३) मुदती | १९०१६.५१ |
| ११) कर्ज | : | १) सुरक्षित | १७१२६.१० |
| | | २) असुरक्षित | ०.०० |
| | | ३) अग्रक्रम क्षेत्र | ७४.९८% |
| | | ४) दुर्बल घटक | ३६.७७% |
| १२) घेतलेले कर्जे | : | | निरंक |
| १३) थकबाकी (टक्केवारी) | : | | ११.७३% |
| १४) अंकेक्षण वर्गवारी | : | | 'अ' |
| १५) नफा | : | | ३३०.३९ |
| १६) एकूण कर्मचारी | : | १) इतर | ९४ |
| | | २) चतुर्थ श्रेणी | ३४ |
| १७) खेळते भांडवल | : | | ४२०७८.८८ |

* नोट :- सभासद संख्या व कर्मचारी संख्या वगळून बाकी रक्कम रु. लाखात आहे.